

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५२.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

### जाहीर सूचना

क्रमांक नपप-आरथा.वि.-५०५-२०२५.—

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाचा सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२-प्र.क्र.३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ या शासन निर्णयान्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबीचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करणेबाबत मा. उप आयुक्त, न. प. प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस-का ०८-DUTD-RTS-२०२३-५६६२, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ वरील परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने पवनी नगर परिषदेच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवाबाबतचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र यासोबत जोडले असून सदर विवरणपत्र पुढीलप्रमाणे आहे.—

### विवरणपत्र-एक

अ. क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	फी	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१)	जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९	कार्यालयीन अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभागप्रमुख)	कार्यालयीन	मुख्याधिकारी
२)	मृत्यु प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९	कार्यालयीन अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभागप्रमुख)	कार्यालयीन	मुख्याधिकारी
३)	मालमत्ता कर उतारा १. विहित नमुन्यातील अर्ज देणे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन	कार्यालयीन	मुख्याधिकारी अधीक्षक
४)	(अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील अर्ज आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद २. थकबाकी नसल्याचा दाखला दस्तऐवजावी प्रत (खरेदी खत/ प्रमाणपत्र देणे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन	कार्यालयीन	मुख्याधिकारी अधीक्षक
	(ब) वारसा हक्काने १. विहित नमुन्यातील अर्ज हस्तांतरण नोंद २. थकबाकी नसल्याचा दाखला प्रमाणपत्र देणे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन	कार्यालयीन	मुख्याधिकारी अधीक्षक
५)	नव्याने कर आकारणी	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन	कार्यालयीन	मुख्याधिकारी अधीक्षक
६)	पुनःकर आकारणी विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन	कार्यालयीन	मुख्याधिकारी अधीक्षक
७)	कराची मागणी पत्र तयार करणे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन	कार्यालयीन	मुख्याधिकारी अधीक्षक
८)	थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज दाखला देणे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	०३ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन	कार्यालयीन	मुख्याधिकारी अधीक्षक

## विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
९)	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१०)	उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, वक्षीस पत्र इत्यादी )	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
११)	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणी पुरवठा अभियंता	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१२)	स्वयंमुल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१३)	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१४)	रहिवास नसलेल्या मालमत्ताना करात सुट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१५)	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१६)	झोन दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	नगर रचनाकार	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१७)	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	नगर रचनाकार	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१८)	बांधकाम परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वास्तुविशारदाचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५. प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजुर रेखांकनाची प्रत	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	नगर रचनाकार	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
१९)	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	
२०)	भोगवटा प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घरमालक/वास्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	नगर रचनाकार	कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक	

## विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
२१) अग्निशमन ना-हरकत दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबतची रूपरेखा ५. कॅपिटेशन फी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. अग्निशमन यंत्रना उभारणी केल्याचे प्रमाणपत्र ५. लायसन्स एजन्सी यांचे नमुना-अ प्रमाणपत्र ६. विकासक/सोसायटी यांचे अग्निशमन यंत्रणा सुरिथीत ठेवण्याचे हमीपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	सहाय्यक अग्निशमन अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२२) अग्निशमन अंतिम ना-हरकत दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. अग्निशमन यंत्रना उभारणी केल्याचे प्रमाणपत्र ५. लायसन्स एजन्सी यांचे नमुना-अ प्रमाणपत्र ६. विकासक/सोसायटी यांचे अग्निशमन यंत्रणा सुरिथीत ठेवण्याचे हमीपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला ३. वास्तुशिल्पकार यांचा अर्ज ४. अग्निशमन यंत्रना उभारणी केल्याचे प्रमाणपत्र ५. लायसन्स एजन्सी यांचे नमुना-अ प्रमाणपत्र ६. विकासक/सोसायटी यांचे अग्निशमन यंत्रणा सुरिथीत ठेवण्याचे हमीपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	सहाय्यक अग्निशमन अधिकारी	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२३) व्यापार/व्यवसाय/ साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	नगर रचनाकार	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२४) मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. रस्ता पुनःखालन करार	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. संबंधित न. प.न. प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	नगर रचनाकार	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२५) व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण (ऑटो-रिन्युअल) Auto-renewal of Trade License	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. प.न. प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. प.न. प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२६) नवीन परवाना मिळणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२७) परवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२८) परवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२९) परवाना दुर्यम प्रत	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३०) व्यवसायाचे नाव बदलने	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३१) व्यवसाय बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

## विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
३२)	परवाना/धारक भागीदाराचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३३)	भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३४)	परवाना रद्द करणे	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३५)	कालवाह्य परवाण्यासाठी नुतनीकरण सूचना	१. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	मिळकत पर्यवेक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३६)	लॉजिंग हाऊस परवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाने सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हाचे जिल्हा विभागीय सह-आयुक्त सह-आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)	
३७)	लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाने सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	संबंधित जिल्हाचे विभागीय जिल्हा सह-आयुक्त सह-आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)	
३८)	मंगल कार्यालय/ सभागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाने सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा विभागीय सह-आयुक्त सह-आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)	
३९)	मंगल कार्यालय/ सभागृह वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाने सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	जिल्हा विभागीय सह-आयुक्त सह-आयुक्त (नगरपरिषद (नगरपरिषद प्रशासन) प्रशासन)	
४०)	जलनि:सारण जोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा व जलनि:सारण (पाणी पुरवठा विभाग)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४१)	पाणी उपसा करण्यासाठी केंद्रिय भूजल संरक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाव्यारो वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा जलनि:सारण (पाणी पुरवठा विभाग)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

### विवरणपत्र-एक—चातू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४२)	रस्त्यावरील खड्डे बुजविणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	नगर अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४३)	रस्ता खोदाई परवाना देणे (To Grant road Cutting Permission)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. प./न. प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	नगर अभियंता	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४४)	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे	३. शासन व्यारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा जलनिःसारण (पाणी पुरवठा विभाग)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४५)	शहरात स्वच्छता ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ २. शासनाव्यारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा जलनिःसारण (शहर स्वच्छता विभाग)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४६)	राज्याच्या खाद्य परवान्याकरीता नागरी स्वराज्य संस्थेचे ना-हरकत (To issue NOC from Municipality or other Local body for state Licence for food Business)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आरथापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाव्यारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा जलनिःसारण व स्वच्छता (शहर स्वच्छता विभाग)	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४७)	खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue Health NOC by Municipality/ Panchyat for Food Registration Certificate)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित म. न. प. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आरथापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे ४. शासनाव्यारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

## विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
४८) जाहिरात परवाना/ आकाशचिन्ह परवाना (Signage License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न. प./न. प.ची कोणतीही थकबाबी नसल्याचा प्रमाणपत्र उद्यान पर्यवेक्षक मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाव्यारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस प्रमुख	जाहिरात विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४९) महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाव्यारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	४५ दिवस प्रमुख	उद्यान पर्यवेक्षक प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५०) भूमिगत दूर संचार वाहिनी (ऑपटीकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/ C.R. २४२/UD-२०, दिनांक १९/१२/२०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे ३. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/C.R. २४२/UD-२०, दिनांक १९/१२/२०२२ मधील Schedule आवश्यक कागदपत्रे ३. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/C.R. २४२/UD-२०, दिनांक १९/१२/२०२२ मधील Schedule IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	मुख्याधिकारी निर्णय क्रमांक संकीर्ण- C.R.२४२/ UD-२०, दिनांक २०२१/ १९/१२/२०२२ मधील तरतुदी नुसार ६० दिवस	जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दूरसंचार समिती	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष, राज्यस्तरीय दूरसंचार समिती	प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष, राज्यस्तरीय दूरसंचार समिती
५१) फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाव्यारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	१५ दिवस नुसार रथानकार केलेले शुल्क	मुख्याधिकारी	जिल्हा सह-आयुक्त (नगर परिषद (नगर परिषद प्रशासन))	विभागीय सह-आयुक्त (नगर परिषद (नगर परिषद प्रशासन))	विभागीय सह-आयुक्त
५२) मोबाईल टावर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower & Roof Top Tower)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान यांनी दिलेला परवाना ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडेकारारनामा ५. रथानाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद/ नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस नगर रचनाकार	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	मुख्याधिकारी

## विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
<i>८. सक्षम प्राधिकान्याचा</i>							
		अग्निशमन ना-हरकत दाखला					
		९. सक्षम प्राधिकान्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र					
		१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत					
		११.. संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र					
		१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज					
५३)	पाणी देयक तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज निश्चित केलेले दर	नगर परिषद स्तरावर ०३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
५४)	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर १५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
५५)	प्लंबर परवाना नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर १५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
		३. थकबाकी नसल्याचा दाखला					
५६)	पाण्याची दबाव क्षमता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज निश्चित केलेले दर	नगर परिषद स्तरावर ०३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
५७)	पाण्याची गुणवत्ता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज निश्चित केलेले दर	नगर परिषद स्तरावर ०३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
५८)	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie Shooting License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपंचायत स्तरावर १५ दिवस	कर निरीक्षक निश्चित केलेले दर		कार्यालयीन	मुख्याधिकारी
							अधीक्षक
५९)	अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे	विहित नमुन्यातील अर्ज निश्चित केलेले दर	नगरपंचायत स्तरावर ३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
६०)	पुनःजोडणी करणे	विहित नमुन्यातील अर्ज निश्चित केलेले दर	नगरपंचायत स्तरावर ३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
६१)	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज निश्चित केलेले दर	नगरपंचायत स्तरावर ३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक
६२)	तात्पुरते/ कायमस्वरूपी नळजोडणी खंडीत करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज निश्चित केलेले दर	नगरपंचायत स्तरावर ३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन	मुख्याधिकारी	अधीक्षक

## विवरणपत्र-एक—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
६३) पाणी उपसा करणेसाठी केंद्रीय भूजल संरक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग)	पाणी उपसा करणेसाठी केंद्रीय भूजल संरक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक रवाराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे (Issue Certificate इतर आवश्यक कागदपत्रे of non-availability of water from water supply agency required for NOC for water abstraction from Central ground Water Authority/ Relevant Authority)	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी	

पवनी :  
दिनांक ४ फेब्रुवारी, २०२५.

(अवाच्य),  
मुख्याधिकारी,  
नगर परिषद, पवनी.

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५३.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

## अधिसूचना

क्रमांक-नपनि-कावी-२२६-२०२५.—

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ चे कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मुख्याधिकारी, नगरपंचायत निलडोह याच्चारे उक्त आदेशाच्या प्रयोजनार्थ नगरपंचायती कडून पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहे.—

## परिशिष्ट

अ. क्र.	अधिसूचित सेवेचे नाव	आवश्यक कागदपत्रे	अधिसूचित सेवेची नियम	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपीलीय अधिकारी	द्वितीय अपीलीय अधिकारी
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१) जन्म प्रमाणपत्र देणे/ To issue birth certificate	१. विहित नमुन्यातील अर्ज	०३ दिवस	५०	संबंधित विभाग प्रमुख	कार्यालय अधीक्षक	कार्यालय अधीक्षक	मुख्याधिकारी